

विश्वसाहित्याची घरबसल्या सफर

Sep 5, 2012, 03.00AM IST

पुणे , म . टा . प्रतिनिधी

साहित्यिकांच्या परदेशवारीवरून वादंग निर्माण झाला असतानाच , आता घरबसल्या वैश्विक साहित्याची सफर करणे शक्य होणार आहे ! मायबोली मराठी भाषा आणि साहित्यप्रेमींना समृद्ध साहित्यपरंपरेची सफर घडविणारे बुकगंगा विश्व साहित्य संमेलन यंदा ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत होत आहे .

www.VishwaSahityaSammelan.org ही वेबसाइट हे या संमेलनाचे स्थळ असून चोवीस तास ऑनलाइन चालणारे संमेलन असे त्याचे वैशिष्ट्य असणार आहे . जगभरातील साहित्यिक , लेखक , कवी , ब्लॉगर , वाचक , प्रकाशक , विद्यार्थी आणि मीडिया अशा सर्वानाच त्यामध्ये सहभागी होता येणार आहे .

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . स्थळ निश्चितीचा वाद , मानापमान , सरकारी अनुदान , प्रवासखर्च व भत्ते , ठराविक लोकांचा सहभाग , वारेमार खर्च , कार्यकर्त्यांवरील ताण अशा नकारात्मक गोष्टी आणि घटना टाळण्यासाठी आगळ्या पद्धतीने ऑनलाइन आयोजन केल्याचे संयोजक मंदार जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . मायविश्वचे धनंजय दातार , ज्येष्ठ साहित्यिक शंकर सारडा , निवेदक सुधीर गाडगीळ आदी यावेळी उपस्थित होते .

संमेलनाच्या अध्यक्षांचे पर्याय सुचवून अध्यक्षांची आणि पुरस्कारांसाठी योग्य त्या व्यक्तींची निवड ही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे . या संमेलनाच्या व्यासपीठावरील चर्चासत्रात मराठी भाषेचे पुढील ५० वर्षांतील स्थान , मायमराठीसाठी मी काय करतो , वाचन संस्कृती कमी होतेय का , मराठी भाषेचे राजकारण आणि समाजकारण असे विषय आहेत . या निमित्ताने जगभरातील मराठी लेखकांची आणि पुस्तकांची तसेच अनुवादीत पुस्तकांची यादी बनविणे , जगभरात मराठी साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था व प्रकाशकांची सूची बनविणे , मराठी ब्लॉगर्सची माहिती गोळा करणे आदी कामेही केली जाणार आहेत . सोहळ्यात दिल्या जाणाऱ्या आवडता लेखक , पुस्तक , कविता , प्रकाशक , ब्लॉगर आणि वाचक या पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार एक रुपये असणार आहे . पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करण्याबाबत विचार सुरू आहे . ऑनलाइन व्होटिंग व संमेलनाचे तपशील प्रकाशित केले जाणार असल्याचेही जोगळेकर म्हणाले . या संमेलनामुळे जगभरातील मराठीप्रेमींना वेगळे व्यासपीठ खुले झाले आहे .

फेसबुकच्या माध्यमाचा वापर

फेसबुकच्या माध्यमातून या संमेलनातला सहभाग अधिक सोपा होणार आहे . फेसबुक अकाउंटवरून तुम्हाला फक्त बुकगंगा डॉट कॉमचे पेज लाईक अथवा जॉईन करायचे आहे . ते केले की तुम्ही या संमेलनातल्या घडामोडींमध्ये सहभागी होऊन या पेजवर तुमची मते आणि विचार पोस्ट करू शकणार आहात .